

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)  
SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY  
(Formerly University of Pune)

समन्वय कक्ष (माध्यम)  
गणेशखिंड, पुणे



Media Co-ordination Cell  
Ganeshkhind, Pune-7

२८ सप्टेंबर २०१८

**'टाइम्स हायर एज्युकेशन' जागतिक मानांकनानुसार  
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सहाव्या क्रमांकावर!**

- पारंपारिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान  
- जगातील पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात समावेश

पुणे -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख अधिक उंचावला असून, 'द टाइम्स हायर एज्युकेशन' (टीएचई) रँकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकावला आहे, तर पारंपारिक विद्यापीठांमध्ये त्याने देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे वरच्या पाच संस्थांमध्ये बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, तीन आयआयटी आणि मैसूरुच्या जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या वैद्यकीय विद्यापीठाचा समावेश आहे.

त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जगातील पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. गेली तीन वर्षे विद्यापीठाचा समावेश पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात होता. या तुलनेत विद्यापीठाने यदा तब्बल २०० गुणांची झेप घेतली आहे.

'टीएचई' रँकिंगद्वारे जगातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या कामगिरीवर आधारित गुणांकन दिले जाते. त्यात अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय इतर १३ महत्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिले जाते. ते अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यानुसार पहिल्या १००० विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०१६ सालापासून सहभागी होत आहे. गेली तीन वर्षे (२०१६, २०१७, २०१८) विद्यापीठाची कामगिरी सुधारत होती. आतापर्यंत जगातील पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात त्याचा समावेश होता. या संस्थेने २०१९ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात मोठी सुधारणा होऊन आता पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात समावेश झाला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क'ने नुकत्याच जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठांचा नववा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे 'टाइम्स हायर एज्युकेशन'च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६ मध्ये तिसरा, तर २०१७ मध्ये दुसरा क्रमांक आला होता. २०१८ मध्ये विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला होता. आता पारंपारिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.

---चौकट १---

### सर्वच महत्वाच्या निकषांवर आघाडी

संशोधन, सायटेशन, उद्योगांकडून उत्पन्न या सर्वच महत्वाच्या निकषांवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या वर्षी आघाडी घेतली आहे. त्याचे प्रतिबिंब टीएचई रॅकिंगमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळाले आहे.

---चौकट २---

### मा. कुलगुरू यांची प्रतिक्रिया :

“जागतिक क्रमवारीत एक महत्वाचा टप्पा ओलांडणे हे आव्हान असते. त्यापैकी एक आव्हान आम्ही पार केले आहे. आतापर्यंत ६०१ ते ८०० या गटातून आम्ही ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात पोहोचलो आहोत. आता पुढचा टप्पा पहिल्या ५०० विद्यापीठांच्या गटात पोहोचण्याचा असेल. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या गुणांकनावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे आणखी जबाबदारीही वाढली आहे.”

- प्रो. (डॉ.) नितीन करमळकर

कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

---

अभिजित घोरपडे

विशेष कार्याधिकारी, माध्यम समन्वय कक्ष

sppumediacell@gmail.com